

रु. लाखों | रुपये | दशमलव | १०९३, दि. २०/०८/२०१९ तिथी



पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८.

परिशिष्ट ई - १

सुदृढीर

बांधकाम चालू करणेकरिता दाखला

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - १८

क्रमांक - नी.पी. / ८५५८८ / १५७/२०१९
दिनांक : ०५/०८/२०१९

श्री/श्रीमती/ मेरी विवाहित वार्षिक वर्ष १५५५ अवधीन अधिनियम १९६० चे कलमम् १८/४४ अन्वये
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सीमेतील मौजे ८५५५१, ८५५५२, ८५५५३, ८५५५४, ८५५५५, ८५५५६,
८५५५७, ८५५५८, ८५५५९, ८५५५१०, ८५५५११, ८५५५१२, ८५५५१३, ८५५५१४, ८५५५१५, ८५५५१६, ८५५५१७,
८५५५१८, ८५५५१९, ८५५५२०, ८५५५२१, ८५५५२२, ८५५५२३, ८५५५२४, ८५५५२५, ८५५५२६, ८५५५२७, ८५५५२८, ८५५५२९, ८५५५३०,
करण्यासाठी तुम्ही महानगरपालिकेला अजै दाखल केलो तो तिनाक २८/०८/२०१९ गोर्जी प्राप्त झाला. यावरुने
बांधकाम करण्यास खाली नमुद अटीवर व जादा अत क १ ते ४६ नुसार तुम्हास बांधकाम परवानगी देण्यात येत आहे.

- १) सेट बैकल्या अंसलबजावणीच्या परिणामी रिक्त केलेली जमीन भविष्यात सार्वजनिक रस्त्याचा भाग बनवेल.
- २) कोणतीही नवीन इमारत वा त्यातील भाग तोब्बत घेतला जाणार नाही किंवा त्या व्यतीरिक किंवा वापरण्याची परवानगी
मिळगार नाही किंवा भोगवटा प्रमाणपत्र मंजूर होईपर्यंत कोणत्याही व्यक्तिस वापरण्याची परवानगी दिली जाणा नाही.
- ३) सदर प्रारंभ प्रमाणपत्र बांधकाम चालू करणेच्या तारखेपासून सुरु होणाऱ्या एका वर्षाच्या कालावधीसाठी वैध राहील.
- ४) ही परवानगी आपल्या मालकीच्या जमिन (भुकंड) नसलेल्या जगेचा विकास करण्यास पात्र नाही.

सोबत - १ ते ५२ अटी व नकाशा प्रती.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

कार्यकारी अधिवयता

शहर/अधिवयता

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

(Signature)
क्षेत्रीय अधिकारी कृष्णराव
मा. क्षेत्रीय कार्यालय
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

कार्यकारी अधिवयता
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

- प्रत माहीसाठी : १) महा. मंडळ अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, मनपा / पिंपरी वाघेरे / पिंपरीनगर /
चिंचवड / भोसरी / कासाराडी / आकुडी / निंदी प्राधिकरण / सांगवी / पिंपळे गुरव /
पिंपळे निलख / पिंपळे सोदागर / वाकड / गावत / रहाटणी / धेरगांव.
- २) मा. मुख्याधिकारी, पुणे गृहनिमीण व क्षेत्रविकास महामंडळ, आगरकरनगर, पुणे ४११००९.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८.

बांधकाम चालू करणेकरिता महत्वाच्या सूचना / अटी

- १) सोबतच्या मंजरी नकाशात दाखविल्याप्रमाणे प्रत्यक्षजागेवर बांधकाम करणे बंधनकारक आहे.
- २) जोत्यापर्यंत काम आल्यानंतर (डी.पी. स्ट्यूबाबत) नगररचना व विकास विभागाइन सेटबैंक तपासून व्यावेत. त्याशिवाय जोत्यावरील काम मुळ करू नये. ज्योत्यापर्यंतच्या कामाचे विभागास लेखी स्वरूपात कळवावे.
- ३) सोबतच्या नकाशावर नमूद करण्यात आलेल्या अटींवर हे समीपत्र देण्यात येत आहे.
- ४) ज्या भूखंडवर नवीन इमारत बांधकाम करण्यात आले आहे. त्या इमारतीचा भोगवटा दाखला मागण्यापुर्वी विकसकाने इमारतीसमोर कंपाउंड वॉलच्या आत झाडे लावून ती व्यवस्थित वाढविण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था करावी, त्या शिवाय भोगवटा दाखला मिळ्यार नाही. रस्त्यावरील झाडांना जरूर ते संरक्षण कुंपन विकसकाने करावयाचे आहे. तसेच महानगरपालिकेच्या प्रचलित नियमानुसार योग्य ती अनामत रक्कम कोषाग्रात भरणे बंधनकारक आहे.
- ५) नवीन बांधकाम मुळ करताना संबंधित जागेमध्ये झाडे असल्यास ती द्वी थोरिटीची पूर्व परवानगी घेतल्या शिवाय तोड नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येते याची नोंद घ्यावी.
- ६) बांधकाम परवानगी कीरिता ‘बांधकाम गाडारोडा व्यवस्थापन’ (C & D Waste Management Plan) बाबत पर्यावरण विभागकडील ना हंकरत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच बांधकाम पुर्णत्वाचा दाखला देतांमा विकसकाने C & D Waste Processing Plan वर टाकलेल्या गडारोड्याचा रिपोर्ट तसेच प्रक्रियेतून पुनर्निर्मित झालेले कमीत-कमी २०% बांधकाम साहित्य वापरलेले प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतर संबंधिताना पुर्णत्वाचा दाखला देण्यात येईल. सदरची अट ३०० चौ. मी. पेक्षा जास्त भुखंड क्षेत्राकरिता लागू राहील.
- ७) इमारतीच्या मजल्यावरील सदनिकाधाराकांच्या नवे दर्शकिलेली टपालपेटीसुयोग ठिकाणी बसविणे बंधनकारक राहील.
- ८) विकास आरबद्धयातील रस्ता रुदीने बाधित क्षेत्र नियमानुसार महानगरपालिकेच्या ताब्यात देणे बंधनकारक राहील. त्याशिवाय भाग अथवा संपूर्ण भोगवटा दाखला दिला जाणार नाही.
- ९) भुखंडाच्या संबंधित मिळकत कर भरल्याचा करसंकलन विभाग मनपा यांचेकडील दाखला/पावती सादर केल्याशिवाय बांधकाम चालू करू नये.
- १०) मंजर रेखांकनातील खुली जागा विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे विकसीत करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय भाग अथवा संपूर्ण भोगवटा दाखला दिला जाणार नाही.
- ११) विकास आरबद्धयातील रस्ता बाधित क्षेत्र नियमानुसार महानगरपालिकेच्या ताब्यात देणे बंधनकारक आहे. रस्ता रुदीने बाधित क्षेत्र म.न.पा.चे. नाव लावून ७/१२ चा उतारा / सुधारित मालमतपत्रक व मोजणी नकाशा, सदर जागेचे FSI/ DR अनुज्ञेय काणेपुर्वी या कायालियाकडे सादर करणेपुर्वी या कायालियाकडे सादर करणे आवश्यक आहे. तसेच सदरहू रस्ता रुदीने बाधित क्षेत्राचा विकास मनपाच्या विनिर्देशप्रमाणे विकसक यांनी स्वतः करणे आवश्यक आहे. अथवा मनपाच्या त्याकेव्यच्या प्रचलित दराने विकास खर्च भरणे आवश्यक आहे.
- १२) प्रस्तुत प्रकरणातील जागेचा मोजणी नकाशा वहिवाटीनुसार असून हद्दीबाबत वात निर्माण झालेस त्यास म.न.पा. जबाबदार राहणार नाही. नगरभुमापन कायालियाकडील सुधारित मोजणी नकाशा / मालमतपत्रक सादर केल्याशिवाय बांधकामास भोगवटा दाखला देण्यात येणार नाही.
- १३) प्रस्तुत प्रकरणातील भूखंडाचे एकत्रीकरण नगर भूमापन कायालियकडून घेऊन, त्याप्रमाणे सुधारित मालमतपत्रक व मोजणी नकाशा भोगवटापत्रक घेण्यापुर्वी या विभागाला सादर करणे आवश्यक आहे.
- १४) इमारतीसाठी नियमानुसार रेनबॉटॉर हार्डिंग्स व्यवस्था करणे बंधनकारक आहे.
- १५) भूखंडलगतचे पोहोच रस्ता व आसपासचे क्षेत्रातील सर्व प्रकारच्या पाण्याचा निचरा होणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची सर्वस्वी जबाबदारी विकसक / अर्जदार यांचेवर राहील. यालाच त संबंधित गाळेधारक रहिवासी यांची कोणत्याही प्रकारे तक्रार / हंकरत निर्माण झाल्यास त्यांचे संपूर्णतः निराकरण करणेची जबाबदारी विकसकाची राहील.
- १६) मा.उपविभागीय अधिकारी / तहसिलदार यांचेकडून वर्ग १ साठी जमीनीची विनिश्चीता दाखल आवश्यक राहील. तसेच वर्ग २ साठी आवश्यक तो ना हरकत दाखला महानगरपालिकेस सादर केल्याशिवाय बांधकाम परवानगी देणेत येणार नाही.
- १७) म्हाडास द्यावयाच्या सदनिका, पुण्यत्वानंतर इतर इमारतीना भाग / संपूर्ण भोगवटा दाखला देण्यात येईल.
- १८) यु.ए.त.सी. बाबत विकसक यांनी सादर केलेले हमीपत्रास अधिन राहून बांधकाम परवानगी देणेत येत आहे.
- १९) सर्व बांधकाम व्यवसायिक / विकसक / जागा मालक यांनी इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवा शर्ती)

अधिनियम १९९६ व कंत्राटी कामगार नियम आणि निर्मलन) अधिनियम १९७० अनुषांने सर्व कामगाराना आरोग्य सुरक्षितता व त्यांचे कल्याण विषयक कायद्यातील तरतुदीची पुतेता करून घेणे बंधनकारक आहे.

२०) मा. जिल्हाधिकारी, पुणे यांची खनिकर्म शाखा द्वारे निगमित केलेल्या परिपत्रक क्र. खनिकर्म / काबि / ८७७/२०१६ दि.

३१) /०३/२०१६ नुसार विकासकाने बांधकामासाठी लागणारे गौण खड्जिन हे अधिकृतरित्या जाहिर केलेल्या पावानगी दिलेल्या दाड, खडी, मुरुम, माती, चाळूप्रवानाधारक यांचेकडून खरेदी करणे बंधनकारक राहील.

२१) सदरनी परवानगी ही संबंधित विकासकाने रियल इंस्टेट रेल्लेशन अॅन्ड डेव्हलपमेंट अॅक्ट २०१६ (RERA) अंतर्त निहित मुदतीत नोंदणी करणे विकासकावर बंधनकारक राहील.

२२) WASTE WATER RECYCLE UNIT / STP हे जतनिःसारण ना हरकत प्रमाणपत्रप्रमाणे उभारून कायीवित करणे विकासकावर बंधनकारक राहील.

२३) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील २६३ अन्वये विकासकाने बांधकाम पुर्ण होताच महानगरपालिकेच्या कायलायामध्ये बांधकाम भोगवटापत्रक मिळण्याबद्दल अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच मा. शहर अधियंता आगर त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्याच्या जागेची तपासणी करता येईल व जागा वापरण्यास समती देता येईल. या विरुद्ध वर्तन करणारा संबंधित विकासक, महानगरपालिकेच्या दडातमक धोरणानुसार दडासपत्र होईल.

२४) प्लॉटमधून जाणाऱ्या पाण्याच्या (विशेषत: पावसाच्या पाण्याचा) नैसर्गिक प्रवाहाचा मार्गी कोणत्याही परिस्थितीत बंद वा कमी करण्याची समती यादाखल्याने दिलेली नाही.

२५) शेजारच्या लोकाना अथवा इतराना कामापासून उपसर्ग किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास पोहचून नये. त्याविष्यी जबाबदारी विकासकावर आहे. या समतीपत्राने दुसऱ्या कोणत्याही अधिकारास बाधा येत नाही आणि तुम्ही आपल्या अधिकाराबाहेर कोणतेही काम केल्यास त्याची जबाबदारी विकासकावर राहील.

२६) हा दाखला महानगरपालिकेच्या सेवकांनी अथवा संरक्षकाने (पोलिसाने) पाहण्यास मागितला असता दाखविला पाहिजे अन्यथा समतीपत्राविना बांधकाम चालू आहे, असे समजण्यात येईल. विशेष प्रसंगी महानगरपालिकेची लेखी आजादिली तर ती पुढी मान्य केली पाहिजे त्यात या समतीबरून बाधा येत नाही.

२७) पाणीपुरवठा ना हरकत दाखल्यामध्ये नमूद केलेले अटीप्रमाणे आवश्यक ती व्यवस्था करावी.

२८) महानगरपालिकेच्या लेखी समतीपत्राशिवाय नवीन विहीर, तलाव किंवा डबके, हौद, आर कारंजे खोदण्याचा अगर द. बांधण्याचे काम करू नये. गलीट्रप्स, उघडी गटोरे, यांना मन्त्र वित्र असेही जाईल अशी झाकणे व्यवस्थितपणे बसवावीत. त्यात मुलभपणे काढता येईल असे मजबूत कुलप व किळी तसेच ओन्हरफ्लो (वर्किंग) पाईपला चांगल्यापेकी वायरेजने संरक्षण असावे. हृदीवरील भिंतीवरील फ्रूटक्या बाटल्याचे तुकडे बसवू नयेत. फ्लॅशिंग सडासाचे जोते निजिकच्या रस्त्याच्या मध्यबिंदूपासून आगर मालकाऱ्या इमारती भोवतालच्या जागेपासून ०.५ मी उंचीचे असावे.

२९) संबंधित भूखडाबाबतचा रस्ता, वीज, ड्रेज इ. विकासकामे महानगरपालिकेच्या स्पेसिफिकेशनप्रमाणेच करणे बंधनकारक आहे.

३०) एकात्रिवृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अधिनियम क्र. १३.२ नुसार भुखडक्षेत्र ४००० चौ.मी. व त्यापेक्षा जास्त साठी सौर ऊर्जेसाठी SWH/RTPV System बसवणे बंधनकारक आहे व त्यासाठी किमान २५% छताचा क्षेत्र नापणे आवश्यक आहे.

३१) नियमावलीनुसार सौर उर्जेवर चालणारी व उज्ज्वल (Solar Water Heating System) बसविणे बंधनकारक आहे.

३२) डॅग्यू, चिकनगुच्या, मलोरिया इ. डासांचे वाटीवर नियंत्रण ठेवणेसाठी बांधकामाचे साईटवर माठवलेले पाण्याचे टाक्यावर झाकण असणे बंधनकारक आहे. तसेच साठविलेले पाण्याचे टाक्याचे परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा नियमितपणे करणे विकासकावर बंधनकारक गाहील. तसेच सदर ठिकाणी नियमितपणे मलोरिया ऑहील, एंबेट फवारणी इ. डास प्रतिबंधक फवारणी नियमितपणे करणेची जबाबदारी विकासकावर राहील.

(३३) बांधकाम व्यवसायिक / विकासक हैं, विकासकावर बंधनकारक आहे. बंधनकारक आहे.

३४) साईटवरील सर्व बांधकाम मजुरांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची सोय करणे विकासक यांचेवर बंधनकारक राहील.

३५) अंतर्गत व वहिवाटीच्या गस्त्याबाबत क्षेत्र मनापचे ताळ्यात देतेन ७/१२ उताच्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नावाची नोंद केलेनंतर क्षेत्राचा मोबदला देण्यात येईल.

३६) बांधकाम साईटवरील वसाहतीत विद्युत वाहिनी (इलेक्ट्रीसिटी व आग यांपसून धोका निर्माण होऊन नये. यांची विशेष काळजी घेण्यात याची.

३७) विद्युत महाराष्ट्र शासनाचे मेमोरांडम नं. टीपीसी / ४३९८/१५०४/सीआर २८७/१४/युडी११/आरडीपी दि. १९ जुलै १९९४ नुसार

संबंधित जागामालक / जागेचा विकास करणार त्यांनी (बांधकाम / विकास करावाचाऱ्या) जागेवर सर्वांना सहजीरित्या दिसेल असा रितीने 'डिस्प्ले बोर्ड' (माहिती फलक) बसविणे आवश्यक आहे. या फलकावर (मालकाचे नाव, आर्किटेक्चरचे नाव व इतर अनुषंगिक) माहिती असणे आवश्यक आहे.

- ३९) कामाच्या ठिकाणी अपघात झात्यास कामगाराना मिळणाऱ्या लाभापासून हे वर्चित गळू नये या करिता विकसकाने कामगाराचा अपघात विमा काढणे बंधनकारक राहील.

४०) भुखंडातील बोधकामाचे क्षेत्र (Construction Area) FSI व Non FSI क्षेत्र मिळून २०,००० चौ. मी. पेशा जास्त होते असल्यास पर्यावरण विभागाचा ना हक्कत दाखला सादर केल्याशिवाय बोधकामास सुरुवात करू नये.

४१) विकास नियंत्रण नियमावलीतील अधिनियम क्र. १.२०.२ (ल) नुसार ३०.०० मी. पेशा जास्त उंचीच्या इमारतीसाठी Mechanical Ventilation यंत्रणा बसविणे व कायाचित ठेवणेची बाब विकसक यावर बंधनकारक आहे.

४२) भारतीय मानक १५.२३०९.१९८९ रीती संहितेनुसार ३०.०० मी व त्यावरील उंचीच्या इमारतीचे विजेपासून संरक्षण करण्यासाठी इमारतीवर Lightning Arrestor बसविणे बंधनकारक आहे.

४३) एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अनिवासी अधिनियम मध्ये १३.५ मध्ये नमुद केलेनुसार ४००० चौ. मी व त्यावरील कायाचित ठेवणे बंधनकारक आहे.

४४) सदरचे बांधकाम नकाशे हे पर्यावरण विभागाकडील Environmental Clearance प्रमाणपत्र मिळणेस अधिन राहन मंजूर करणेत आले आहेत. प्रत्यक्षात जागेवर पूर्वमंजूर आदेशातील बांधकाम क्षेत्राचे वर Environmental Clearance मिळाले शिवाय बांधकाम / विकास करता येणार नाही.

४५) लेखापरिक्षणात रकमेची वसुली निधालेस विकसकाना भरणे बंधनकारक राहील.

४६) नियोजित प्रकल्पामध्ये जलतरण तलाव प्रस्तावित केले असल्यास त्यासाठी जीवरक्षक नियुक्त करणे बंधनकारक राहील.

४७) सर्व समावेशक आणि एकात्मिक नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) नियमावली क्र. ११.२ (ल) प्रमाण बेसमेंट क्षेत्राच्या २.५% पेशा कमी झेंटीलेशन असल्यामुळे बसविणे आवश्यक संसाधने Mechanical Ventilation Exhaust Fan इ. आवश्यक संसाधने व कायाचित साधणे ठेवणे विकसक यावर बंधनकारक आहे.

४८) एकूण आवश्यक पार्किंग वाहन संख्येच्या २०% वाहनासाठी EV Charging Unit बसविणे विकसकावर बंधनकारक आहे.

४९) पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून महानगरपालिकेमध्ये विलीन झालेल्या क्षेत्रासाठी पृष्ठील दाखला घेतेवेळी लागू अंतिरिक्त अधिमुल्याचा भरणा करणे विकसकावर बंधनकारक राहील.

५०) पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून महानगरपालिकेमध्ये विलीन झालेल्या क्षेत्रासाठी गहिवास भूखंडावर वाणिज्य वापर अनुशेष्य केल्यास नियमाप्रमाणे वाणिज्य वापर अधिकूल (प्रिमियम) भरणे विकसकावर बंधनकारक राहील.

५१) एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मधील नियमांचा भाग झात्यास विनिमय क्र. २.१४ नुसार संचालित विकसक वता. आर्कि/क्र. इमे. याचे वर कारबाई करण्यात येईल.

५२) RERA रजिस्ट्रेशन क्रमांक:-

अ) विकसकाचा मालकाचा पत्ता

ब) बोधकामाच्या साईटना पत्ता

मोबाइल नं. ९८५००८८८३

ई-मेल

۳۱:۳۱۰۰ ۰۱ ۰۲ ۰۳ ۰۴ ۰۵ ۰۶ ۰۷ ۰۸ ۰۹ ۰۱۰ ۰۱۱ ۰۱۲ ۰۱۳ ۰۱۴ ۰۱۵ ۰۱۶ ۰۱۷ ۰۱۸ ۰۱۹ ۰۱۰ ۰۱۱ ۰۱۲ ۰۱۳ ۰۱۴ ۰۱۵ ۰۱۶ ۰۱۷ ۰۱۸ ۰۱۹

四〇七